

(मराठी रूपांतर )

- सूचना- 1) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.  
2) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

प्र. 1 कोणतेही दोन प्रश्न सोडवा. (20)

- अ) सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तूचे वर्णन करा.  
ब) बाजार अपयशाची व्याख्या द्या. बाजारातील अपयशाच्या कारणांची चर्चा करा?  
क) फंक्शनल फायनान्सचे/कार्यात्मक वित्त तत्त्व स्पष्ट करा?

प्र. 2 कोणतेही दोन प्रश्न सोडवा. (20)

- अ) कर आकारणीच्या तत्वांची चर्चा करा?  
ब) अप्रत्यक्ष कर आकारणीचे गुण आणि दोष स्पष्ट करा?  
क) मस्येव्हच्या महत्तम सामाजिक लाभ दृष्टिकोनाचे परीक्षण करा?

प्र. 3 कोणतेही दोन प्रश्न सोडवा. (20)

- अ) राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे स्पष्ट करा?  
ब) वँगनरच्या सार्वजनिक खर्चाच्या नियमाची चर्चा करा?  
क) 'सार्वजनिक कर्ज' व्याख्या द्या. सार्वजनिक कर्जाचे प्रकार स्पष्ट करा?

प्र. 4 कोणतेही दोन प्रश्न सोडवा. (20)

- अ) सार्वजनिक प्राप्तीचे स्त्रोत थोडक्यात स्पष्ट करा?  
ब) चौदाव्या वित्त आयोगाच्या प्रमुख शिफारशी कोणत्या आहेत?  
क) वस्तू आणि सेवा करचे (GST) तपशीलवार वर्णन करा?

प्र. 5 कोणत्याही दोन टीपा लिहा. (20)

- अ) स्थिरीकरण धोरणाची साधने  
ब) कर आकारणी संकल्पना  
क) तूट संकल्पना  
ड) एफआरबीएम कायदा 2003

N. B. 1) All Questions are Compulsory.  
2) All Questions carry equal marks.

**Q. 1 Attempt Any Two.** (20)

- a) Describe public goods and private goods?
- b) Define 'market failure'. Discuss the causes of market failure!
- c) Highlight the principle of functional finance?

**Q. 2 Attempt Any Two.** (20)

- a) Discuss the canons of taxation?
- b) Explain the merits and demerits of indirect taxation?
- c) Examine Musgrave's approach to maximum social advantage?

**Q. 3 Attempt Any Two.** (20)

- a) Explain the objectives of fiscal policy.
- b) Discuss Wagner's Law of public expenditure.
- c) Define 'public debt'. Explain types of public debt.

**Q. 4 Attempt Any Two.** (20)

- a) Highlight briefly sources of public revenue.
- b) What are the major recommendations of the Fourteenth Finance Commission?
- c) Describe in detail Goods and Service Tax (GST).

**Q. 5 Write Short Note on ( Any 2)** (20)

- a) Instruments of stabilisation policy
- b) Incidence of taxation
- c) Concepts of deficits
- d) FRBM Act 2003

\*\*\*\*\*